

DGP House, 88-C, Old Prabhadevi Road, Mumbai - 400 025, India. • E-mail : kemp-investor-help@vipbags.com Phone : +91 22 6653 9000 • Fax : +91 22 6653 9089 • CIN : L24239MH1982PLC000047 • Web.: www.kempnco.com

12<sup>th</sup> February, 2022

Corporate Relations Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

#### **BSE Code - 506530**

Subject: Submission of Newspaper Publication – Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(1)(b) read with Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper advertisement pertaining to the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2021, published on 12th February, 2022, in the following newspapers:

- 1. Business Standard, All editions in English
- 2. Pratahkal, Mumbai in Marathi

Kindly take the same on your record and display the same on the website of the Stock Exchange.

Thanking you,

Yours faithfully,

For Kemp & Company Limited

Rayan Gudhka

Karan Gudhka Company Secretary



## MIRZA INTERNATIONAL LIMITED

Regd. Off.: 14/6, Civil Lines, Kanpur - 208001

website: www.mirza.co.in; e-mail: priyanka.pahuja@redtapeindia.com Tel.: +91 512 2530775 EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER, 2021

	(₹ in Lakh, except Earning per share												
				Standalone			Consolidated						
S1.	, raticulars	Quarter	Quarter	Nine Months	Nine Months	Year	Quarter	Quarter	Nine Months	Nine Months	Year		
No		ended	ended	ended	ended	ended	ended	ended	ended	ended	ended		
		31.12.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021	31.12.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total Income from Operations	59076.81	38029.89	124600.49	73531.66	104806.37	59496.50	38147.51	125119.68	73702.43	105013.23		
2	Net Profit/(Loss) for the Period (before tax,	5955.55	1583.46	10844.63	(206.74)	1045.94	6151.21	1671.90	11134.93	(110.37)	1193.22		
	Exceptional and/or Extraordinary Items)												
3	Net Profit/(Loss) for the period before tax	5955.55	1583.46	10844.63	(206.74)	1045.94	6147.63	1671.90	11126.98	(110.37)	1188.83		
	(after Exceptional and/or Extraordinary items)												
4	Net Profit/(Loss) for the period after tax	4259.55	1547.52	8067.63	(151.74)	737.94	4392.48	1606.96	8262.23	(84.37)	833.43		
	(after Exceptional and/or Extraordinary items)												
5	Total Comprehensive Income for the period	4106.68	1146.95	8139.71	(335.96)	850.82	4240.11	1206.39	8333.87	(268.59)	946.17		
	[Comprising profit/(loss) for the period (after												
	tax) and other comprehensive income(after												
	tax)]												
6	Equity Share Capital	2406.12	2406.12	2406.12	2406.12	2406.12	2406.12	2406.12	2406.12	2406.12	2406.12		
7	Reserves (excluding Revaluation Reserve)					61312.78					61424.22		
	as shown in the Balance sheet of the												
	previous year												
8	Earning Per Share (of ₹ 2/- each)												
	(for continuing & discontinued operations)												
	1. Basic:	3.54	1.29	6.71	(0.13)	0.61	3.65	1.34	6.87	(0.07)	0.61		

#### Notes:

2. Diluted:

a) The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of Quarterly Financial Results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Comapny's website at www.mirza.co.in.

(0.13)

6.71

- b) The above Consolidated Financial Results of Mirza International Limited (The Company) and Wholly Owned Subsidiaries (WOS) i.e. Mirza (H.K.) Limited and REDTAPE Limited and Subsidiaries i.e. Mirza Bangla Limited and Sen en Mirza Industrial Supply Chain LLP are drawn in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- c) Figures for the period have been regrouped/rearranged whenever necessary in order to make them comparable.

3.54

1.29

For Mirza International Limited

(0.07)

0.61

0.61

3.65

1.34

6.87

(Tauseef Ahmad Mirza) Whole Time Director (DIN 00049037)

Date: 11.02.2022 Place : New Delhi

# REDTAPE

## ŠKODA AUTO Volkswagen India Private Limited

(Formerly known as Volkswagen India Private Limited)

Registered office:E-1, MIDC Industrial Area Phase III, Nigoje Mhalunge, Kharabwadi, Chakan, Khed, Pune, Maharashtra, 410501 CIN: U70102PN2007FTC133117; T: +91 02135 61000 / 331000 F: +91 02135 661049 Email id: anoopkumar.pillai@skoda-vw.co.in Website: www.skoda-vw.co.in

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021 (in INR miilion)

		Quarte	r Ended	Nine mon	Year ended		
Sr. No.	Particulars	December 31, 2021	December 31, 2020	December 31, 2021	December 31, 2020	March 31, 2021 Audited	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		
1	Total Income from Operations	36,460.79	29,285.16	94,805.26	65,673.52	87,117.14	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	359.28	1,503.94	1,929.14	2,508.22	2,955.57	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	359.28	1,503.94	1,929.14	2,508.22	2,955.5	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(44.28)	1,224.20	151.02	1,974.30	7,569.7	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	645.46	(89.19)	1,062.00	(1,403.74)	6,855.3	
6	Paid-up equity share capital (Face Value R. 10 each)	7,240.45	7,240.45	7,240.45	7,240.45	7,240.4	
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	40,273.14	30,978.51	40,273.14	30,978.51	39,211.6	
8	Net Worth	47,514.09	38,218.96	47,514.09	38,218.96	46,452.0	
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	NA	NA	NA	NA	NA	
10	Outstanding Redeemable Preference Shares	971,724,552	971,724,552	971,724,552	971,724,552	971,724,55	
11	Debt Equity Ratio	0.48	0.38	0.48	0.38	0.3	
12	Earnings Per Share in Rupees (for continuing and discontinued operations - not annualised for Half Year period) Basic & Diluted :	(0.06)	1.69	0.21	2.73	10.4	
13	Category 'A' Equity Shares	222,420,477	222,420,477	222,420,477	222,420,477	222,420,47	
14	Category 'B' Equity Shares	501,625,161	501,625,161	501,625,161	501,625,161	501,625,16	
15	Capital Redemption Reserve	1,858.04	1,858.04	1,858.04	1,858.04	1,858.04	
16	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA	
17	Debt Service Coverage Ratio	1.33	1.28	2.70	1.65	1.9	
18	Interest Service Coverage Ratio	2.12	5.49	3.31	3.40	3.2	

### Notes:

- SKODA Auto Volkswagen India Private Limited (the 'Company') has prepared unaudited financial results (the 'Statement') for the quarter ended and nine months ended December 31, 2021 in accordance with relevant Indian Accounting Standards ('Ind AS") notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016.
- The above is an extract of the detailed format of quarterly and half yearly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the 2 SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and half yearly financial results are available on the website of the Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and on the Company's website (www.skoda-vw.co.in).
- 3 For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on the URL (www.bseindia.com).
- These financial results have been reviewed and approved by the Board of Directors at its meeting held on February 11, 2022. The results for the quarter ended and nine months ended December 31, 2021 have been reviewed by the Statutory Auditors of the Company.

For and on behalf of the Board of Directors

sd/-Martin Mahlke

Executive Director – Finance and Chief Financial Officer

Place: Pune

Date: February 11, 2022

DIN: - 08420220

#### PALASH SECURITIES LIMITED

CIN – L74120UP2015PLC069675 REGD. OFFICE - P.O. HARGAON, DIST SITAPUR (U.P.), PIN – 261 121 Phone No. (05862) 256220-221; Fax No.: (05862) 256 225 E-mail – palashsecurities@birlasugar.org; Website-www.birla-sugar.com

#### NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that pursuant to and in compliance with the provisions of sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the 'Act') read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the 'Rules') and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), Secretaria Standard-2 on General Meetings (the 'SS-2'), read with the General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, the General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, Genera Circular No. 2212020 dated 15th June 2020, General Circular No. 33/2020 dated 28th September 2020, General Circular No. 39/2020 dated 31stDecember 2020 and General Circular No. 10/2021 dated 23rdJune 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and other applicable laws and regulations, as amended from time to time (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), approval of the Members of Palash Securities Limited (the 'Company') is being sought by way of Postal Ballot through remote e-voting process only ('remote e-voting') on the resolutions as set out in the Postal Ballot Notice dated 10th February, 2022.

The Postal Ballot Notice has been sent electronically to the members whose emai address is registered with the Company/Link Intime India Private Limited, Company's Registrar and Transfer Agent / Depository Participant(s), as on Friday, February 4, 2022 i.e. the Cut-Off Date. The Company has completed electronic dispatch of the Postal Ballo Notice on Friday, February 11, 2022

The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.birla-sugar.com and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com andwww.nseindia.com respectively and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites. The documents referred to in the Posta Ballot Notice are available for inspection electronically on the website of the Company www.birla-sugar.com

#### Instruction for e-voting:

In accordance with the MCA Circulars, the Company is providing to its members the facility to exercise their right to vote on the resolution proposed in the said Postal Ballot Notice only by electronic means ("e-voting"). The communication of the assent or dissent of the members would take place through remote e-voting process only. The Company has engaged the services of NSDL as the agency to provide e-voting facility. Members may cast their votes during the period mentioned herein below:

#### Commencement of e-voting: 9:00.a.m. (IST) on Saturday, February 12, 2022 End of e-voting: 5:00.p.m, (IST) on Sunday, March 13, 2022.

E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Manner of evoting by members holding shares in dematerialised mode, physical mode and members who have not registered their email address has been provided in the Postal Ballot Notice The manner in which persons who have forgotten the User ID and Password, car obtain/generate the same, has also been provided in the said Notice.

A person, whose name is recorded in the Register of Members/ List of Beneficial Owners as on the Cut-Off Date shall only be considered eligible for e-voting. Voting rights of a member /beneficial owner (in case of electronic shareholding) shall be in proportion to his her/its shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. A person who becomes a member after the Cut-Off Date should treat this notice fo information purpose only.

Manner of registering/updating e-mail address:

- a) Members who hold the shares in physical mode and have not registered/updated their e-mail address with the Company, can register/update the same by sending email to kolkata@linkintime.co.in giving details of folio number, e-mail address and self-attested copy of PAN Card, AADHAAR Card.
- n) Members holding shares in dematerialised mode and have not registered / updated their e-mail address, can register / update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 /1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in.

The Company has appointed Mr Mohan Ram Goenka, (CP 2551), Practicing Company Secretary, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process through e-voting only in a fair and transparent manner.

The resolution, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e voting i.e. March 13, 2022. The results of e-voting will be announced on or before Tuesday, March 15, 2022 and will be displayed on the Company's website www.birla-sugar.com and communicated to the Stock Exchanges and Depositories. The Company will also display the results of the Postal Ballot at its Registered Office

By Order of the Board For Palash Securities Limited Mayuri Raja Company Secretary

Place: Kolkata

Date: 11.02.2022

#### **KEMP KEMP & COMPANY LIMITED**

Regd. Office: 5th Floor, DGP House, 88C, Old Prabhadevi Road, Mumbai - 400 025 CIN: L24239MH1982PLC000047 TEL: 022 66539000 FAX: 022 66539089

Email: kemp-investor@kempnco.com WEB: www.kempnco.com

**Extract of statement of Unaudited Financial Results for the Quarter** and Nine Months Ended 31st December, 2021

				(Rs in Lakhs
Sr.	Particulars	For the Qu	Nine Month Ended	
No.	, and and		31.12.2020 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited
1	Total Income from Operations	86.14	67.36	220.82
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax	(3.05)	(22.45)	(26.50)
4	(after Exceptional and / or Extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary	(3.05)	(22.45)	(26.50)
	items)	(3.21)	(17.65)	(22.02)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	974.29	2,488.07	5,696.35
6 7	Reserves excluding revaluation reserve as at balance sheet:	108.02	108.02	108.02
8	Basic / Diluted Earning per share	(0.30)	(1.63)	(2.04)

NOTES:

- 1 The above is an extract of detailed format of Quarterly financials Results filed with BSE Ltd under regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of said quarterly financials results are available on the exchange website www.bseindia.com and on the company's website www.kempnco.com.
- 2 The Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2021 have been taken on record by Board of Directors at its meeting held on 11th February, 2022.

On behalf of Board of Directors for KEMP & COMPANY LTD

Mahendra Kumar Arora

Director

DIN: 00031777

Place: Mumbai

Date: 11th February, 2022

JAMSHRI REALTY LIMITED (Formerly known as The Jamshri Ranjitsinghji Spinning and Weaving Mills Co.Ltd.)
CIN: L1711PN1907PLC000258
Regd. Office: Fatehchand Damani Nagar, Station Road, Solapur - 413 001.
Website:www.jamshri.in, Telephone No. 91 22 43152400 EMAIL:jammill1907@gmail.com

	TRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULT		(₹ in lacs YEAR ENDED					
SR.	Particulars	31.12.2021	UARTER END 30.09.2021	31.12.2020	31.12.2021	THS ENDED 31.12.2020	31.03.2021	
NO.	Turticulars	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Revenue Income	154.13	59.44	71.98	247.89	123.65	217.18	
2	Profit/ (Loss) for the period from continuing							
	operations before Tax and Exceptional items	(90.24)	(127.75)	(47.06)	(313.09)	(211.76)	(306.28)	
3	Net Profit/ (Loss) for the period from continuing							
	operations after tax and Exceptional items	(90.24)	(127.47)	(47.06)	(311.89)	(211.76)	(304.17)	
4	Profit/ (Loss) for the period from discontinued							
	operations before Tax	(9.59)	(9.60)	(13.65)	(30.36)	(48.37)	(52.04)	
5	Net Profit/ (Loss) for the period from							
	discontinuing operations after tax	(9.59)	(9.60)	(13.65)	(30.36)	(48.37)	(52.04	
6	Total Comprehensive income for the period							
	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)							
	and Other Comprehensive Income (after tax)]	(99.83)	(137.07)	(60.71)	(342.25)	(260.13)	(351.24	
7	Equity Share Capital	698.65	698.65	698.65	698.65	698.65	698.65	
8	Earnings Per Share of Rs. 1000/- each	1000/-	1000/-	1000/-	1000/-	1000/-	1000/	
	Continued operations							
	Basic & Diluted Earning Per Share	(129.17)	(182.45)	(67.35)	(446.42)	(303.09)	(435.37	
	Discontinued operations							
	Basic & Diluted Earning Per Share	(13.73)	(13.74)	(19.54)	(43.45)	(69.23)	(74.49	

NOTES: a) The above unaudited financial results has been reviewed by the Audit Committee approved by the Board of Directors at its meeting held on February 11, 2022.
b) The above results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND AS) as notified by Ministry of Corporate Affairs pursuant to Section 133 of the Companies Act, 2013 read with of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended and other relevant provisions of the Act.
c) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and Nine Months ended 31 December 2021 filed with BSE. The full format is availaible on the website of BSE www.bseindia.com and on the Company's website at

For JAMSHRI REALTY LIMITED

PLACE : MUMBAI DATE : 11th FEBRUARY 2022 RAJESH DAMANI

JT. MANAGING DIRECTOR





















आघाडी सरकारने दोन वर्षात घेतलेल्या

लोककल्याणकारी निर्णयाचे व लोकोपयोगी

योजना व विकास कामांची माहिती रेल्वेच्या

माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने

विशेष मोहिम घेतली आहे. यासाठी राज्यातील

पाच एक्सप्रेस रेल्वे गाड्यांची निवड करण्यात

आली असून त्या मुंबईपासून ते राज्याच्या कोकण,

मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर

महाराष्ट्र या भागांमध्ये लोककल्याणाचा संदेश

घेऊन जाणाऱ्या चाकांवरची विकासगाथा ठरल्या

आहे. मंबईहन सटणाऱ्या आणि राज्याच्या विविध

भागाकडे जाणाऱ्या रेल्वेसाठी ठाणे एक मध्यवर्ती

स्थानक असून शासनाचा सचित्र संदेश घेऊन

जाणाऱ्या या रेल्वेगाड्या ठाणे स्थानकावरील

राज्य शासनाच्या लोकहिताच्या योजना

**Particulars** 

कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मव

कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) करपूर्व (अपवादात्मक

कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) करोत्तर (अपवादात्मक

कालावधीकरिता एकण संयक्त उत्पन्न (समावेश नफा /( तोटा)

राखीव निधी (पुनर्मुल्यांकनराखीव निधी वगळून अगोदर वर्षाचा

प्रतिसमभागमिळकत(प्रत्येकी १०)चालू आणि बंद ऑपेरेशनसाठी

झालेल्या सभेमध्ये संचालक मंडळाने अभिलिखित केले आहेत

कामकाजातून उत्पन्न

समभाग भांडवल

तारीख: ११ फेब्रुवारी २०२२

ताळेबंदात दर्शविल्यानसार)

मुळ प्रतिभाग / मिश्रित प्रतिभाग

कंपनीच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे.

आणि विलक्षण असाधारण बाबींपर्वी )

आणि विलक्षण असाधारण बाबींनंतर)

आणि विलक्षण असाधारण बाबींनंतर )

प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय बनल्या आहेत.

पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर

करण्यात येतो. यंदा त्यासाठी लांब पल्लुयाच्या

रेल्वे गाड्यांची निवड करण्यात आली आहे

दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस, मुंबई-लातूर

एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस, कोल्हापूर-गोंदिया व

गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस या

रेल्वेगाड्या संदेशासाठी निवडण्यात आल्या आहेत.

'आपला महाराष्ट्र, आपले सरकार' अशी टॅग

लाईन घेऊन कृषी, आरोग्य, कोविड काळातील

उपाययोजना, पर्यटन, महिला व बालविकास

सामाजिक न्याय, उच्च शिक्षण, कौशल्य विकास

आदि विभागांची कामे आणि मोफत सातबारा, ई-

पीक पाहणी, लसीकरण, चिंतामुक्त शेतकरी आदी

विविध लोकोपयोगी योजनांची विकास गाथा

मांडणारा समर्पक संदेश या रेल्वे गाड्यांच्या

डब्यांवर आकर्षक पद्धतीने मांडण्यात आला

तिमाही

३१-१२-२०२

अलेखापरिक<u>्षि</u>त

€0,38

(२२.४५)

(१७.६५)

2,866.00

806.02

(१,६३)

केम्प अँड कंपनी लिमिटेड

महेंद्र कमार अरोरा

संचालक मंडळाकरिता आणि च्या वतीने

(Rs in Lakhs)

संपलेले

नऊ माही

38-82-2025

अलेखापरिक्षित

२२०.८२

(28,40)

(२६.५०)

(२२.०२)

५,६९६.३५

806.08

लोकोपयोगी योजना व विकास कामांची माहिती आता

रेल्वेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचणार

केम्प अँड कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: पाचवा माळा, डिजीपी हाऊस, ८८-सी, ओल्ड प्रभादेवी रोड, मुंबई - ४०० ०२५

सीआयएन : एल२४२३९एमएच१९८२पीएलसी००००४७ टेलि : ०२२-६६५३९०००

फॅक्स : ०२२-६६५३९०८९ ई-मेल: kemp-investor@kempnco.com वेबसाइट:www.kempnco.com

१) वरील मजकूर सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स ) रेग्यूलेशन्स २०१५ च्या रेग्यूलेशन्स ३३

अंतर्गत स्टॉक एक्सचेन्जकडे दाखल केलेल्या तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांचा सविस्तर उतारा आहे, तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांचा

संपूर्ण फॉरमॅट बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जच्या www.bseindia.com या संकेतस्थळावर आणि www.kempnco.com या

२) ३१डिसेंबर२०२१रोजी संपलेल्या तिमाहीआणि नऊमहिनेपर्यंतचे अलेखापरीक्षितवित्तीयनिष्कर्ष ११फेब्रुवारी २०२२रोजी

३१ डिसेंबर २०२१ , रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ माही करिता अलेखापरिक्षित आर्थिक निष्कर

तिमाही

(अलेखापरिक्षित

८६.११

(3.04)

(3.78)

९७४.२९

306.03

(0,30)

मुंबई, दि. ११ ( प्रतिनिधी ) : महाविकास सर्वसामान्य नागरिक व लाभार्थ्यांपर्यंत

#### जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, श्रीम. महालक्ष्मी राहुल

चतुर्वेदी हे नोंदणीकरण जिल्हा व उप जिल्हा ठाणे यांच्य मयदितील ठाणे महापालिका मंडळाच्या मयदितील गा चितळसर मानपाडा, तत्वज्ञान विद्यापीठसमोर, घोडबंद गोर गेशील जिंद्य शास्त्र सर्ल्डेक २१ (भाग) त २ (भाग), गट क्र. ३२/१पी, २पी येथील प्लॉट येथील नोंदणीकरण क टीएनए/ (टीएनए) एचएसजी/ टीसी/१४८८७/२००३ दि. २२.०८.२०० अंतर्गृत महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट, १९६ अंतर्गत नोंदणीकत फ्लॅट क्र. ७०७. सातवा मजला. एकप बी विंग, वर्धमान वाटिका एबी को-ऑपरेटिव्ह हाउसिं **सोसायटी लि.** मधील मालमत्तेचे परिपूर्ण मालक आहेत. पहिले मूळ करार दि. ०१ डिसेंबर, १९९४ रोजी १, श्री. बाबुलाल एम. वर्धान एच. यू. एफ. २. श्री. राजेर बी. वर्धान व ३. श्रीम. मंजू आर. वर्धान (बिल्डर) व खालील नाव व शिर्षक मे. दिवाली डेव्हलोपर्स व

व दुसरा मूळ करार दि. २० मे, २००४ श्री. राज कियो व दुसरा मूळ करार दि. २० म, २००४ श्रा. राजा किशा सिंह (हस्तांतरक) व श्री. अजिंदर पाल सिंह तुर्ल (हस्तांतरिती) यांच्या दरम्यान उप निबंधक टीएनएन-५ गांच्या समक्ष तस्तावेज धारक के. ३७८८/२०० व मालमत्ता धारक पत्ता **फलॅट क्र. ७०७,** ७ वा मजला य मारामता वास्क पता प्रसाट क्रा. ७०७, ७ या मजला एकूण मोजमापित क्षेत्रफळ २९.७३ चौ. मीटर (३२० चौ फूट) चटई, बी विंग, दी वर्धमान वाटिका, एबी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. जी गाव चितळस मानपाडा, तत्वज्ञान विद्यापीठ समोर, घोडबंदर रोड, तालूक क. २१ (भाग) व २२ (भाग) गट क. ३२/१पी. २५

सर्व बँक, वित्तीय संस्था, व्यक्ती आदींना याद्वारे सचि करण्यात येते की. माझे अशील व मी वा त्यांचे काउन्सेत असल्यास त्यांनी त्यांचे हक अधिकार हितसंबंध तसेच विक्री, गहाण, भेट, धारणाधिकार, वारसा आदी सदर वरीत करार गहाळ झाल्याच्या तारखेपासून वा सदर सूचनेच्य तारखेपासून १५ दिवसांच्या आत योग्य पुरावे योंच्यास सुचित करावे अन्यथा आक्षेप वा दावे काही असल्यास संजय कुमार तिवारी

वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र. ११४/११५, दुर्गा रेसिडन्सी, इंद्रलोक फेज ३ भाईंदर पर्व. ठाणे ४०११०५

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते कि , माझे अशील श्री. अमित बी. वोरा, पत्ता सदनिका नं. ००१, तळ मजला, शिव कृपा अपार्टमेंट कॉ. ऑप. हो. सो. लि., जीवदानी हॉस्पिटल जवळ, दिनका माझे अशिलाचे मयत बंधू कै. नितीन बी. वोरा यां सदानका मोझ आशताच मध्त बधू के . ातान बा. वारा याच्या गांचे अपून यांचा मृत्यू दिनांक २४०-२०१३ झाला आहें. माझे अश्रील १) श्रीमती. विजयाबेन बो वोरा (आई), २) श्री. पंकल बो वोरा (बंधू), ३) श्री. अमित बो वोरा (बंधू) आणि ४) सी. दक्षा थिलेन शाह (विवाहित बहिण) यांच्या व्यतिरिक्त कोणीही या माजसमेचे वारसदार नाही. श्री. अमित बो वोरा सदर सदनिकचे मालक ्रात. सदनिके वर सदनिकेच्या एखाद्या भागावर कोणाचाः

निटीस प्रसिद्ध झाल्या पासून् १४ दिवसाच्या आत कागदार नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून् १४ दिवसाच्या आत कागदार माझ्या कार्यालयात घेऊन येणे. तसे न केल्यास तशा कोणाचाह कोणत्याही प्रकारे हक्क, हितसंबंध नाही असे समजून किंव कोणाचाही असल्यास तो सोडून देण्यात आला आहे. श्री.डी.एस.तिवारी

पत्ता-दकान नं. १९ आकांक्षा टॉवर, रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा पव

जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, मूळरित्या श्रीम. <mark>पुष्प</mark> गोपाल कृष्णन नरीकुनी व श्री. गोपाल कृष्णन नरीकुनी हे सेक्टर जे, जेसल पार्क, भाईंतर पूर्व जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील समर्पण कॉम्प्लेक्स बिल्डींग क्र. १ए व १बी को-ऑप, हा. सो. लि. मधील तळ मजल्यावरी फ्लॉट क्र. ०४ चे संयुक्त मालक होते, श्री. गोपाल कृष्णन् नरीकुनी हे दि. २६.११,२००५ रोजी भाईंद पूर्व, जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथे मयत झाले त्यांच्य मागे त्यांचे कायदेशीर वारस १. श्रीम. पुष्पा गोपाल कृष्णन नरीकुनी (पत्नी), २. श्रीम. विद्या परसून गोपालकृष्णन (मुलगी) यांची मुलगी व ३. श्रीम बिंदू हरीदास, गोपालकृष्णन यांची मुलगी (मुलगी) ४. कु. सिंधू गोपालकृष्णन (मुलगी) हे आहेत श्रीम. पुष्पा गोपाल कृष्णन नरीकुनी हे सुद्धा सद पुष्पा गोपाल कृष्णन नरीकुनी हे सुद्धा सद फ्लॅटच्या संबंधात एकमेव व परिपूर्ण मालक आहेत श्रीम. पुष्पा गोपाल कृष्णन नरीकुनी हे इच्छुक खारेदीदा यांना सदर फ्लॅट जागा विकी करण्यास इच्छक आहेत. सर्व बँक, वित्तीय संस्था, व्यक्ती आदींनी याद्वारे मा अशील वा मला वा त्यांचे काउन्सेल वा यांना सदर दावे आक्षेप यांच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास कोणाः ज्यक्तीस सदर कायदेशीर वारस/ विक्री आदी यांच्या मार्फ अर्ज मालमत्तेमध्ये कोणतेही हक, अधिकार, हितसंबंध काही असल्यास त्यांनी कोणतेही हक, अधिकार, वारस काठा असत्यास त्याना काणतहा हक्क, आवकार, वारस यांच्यासह योग्य पुरावे यांच्यासह त्यांनी सदर सूचनेच्य तारखोपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यव आहे व अन्यथा कोणतेही दावे वा आक्षेप नसल्याचे गहि

PALACE-B, Laxmiben Cheda Marg, S

Nallasopara (W), Tal. Vasai, Dist

(SYMBOLIC POSSESSION

No. 32-B, H. No. 2 (Pt), Village, Sopara, Mr. Sanjay Kumar Chande

कार्यालय : १०९, भाईदया नगर बी- बिल्डींग, गोपी महर हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे

इंडियन बैंक Indian Bank ALLAHABAD

Manish Commercial Centre, 216A, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400025.

MEGA E-AUCTION ON 28.02.2022, AT 11.00 A. M. TO 05.00 P. M. UNDER SARFAESI ACT 2002 "AS IS WHERE IS

BASIS, AS IS WHAT IS BASIS" through E-Auction platform provided at the website https://www.mstcecommerce.com APPENDIX-IV-A" [SEE PROVISO TO RULE 8 (6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 reac

lotice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, th

Constructive / Symbolic / Physical possession of which has been taken by the Authorized Officer of Indian Bank Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS," "AS IS WHAT IS" AND "WHATEVER

with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

DATE OF DOCUMENT, PROPERTY & INSPECTION: 24.02.2022 EARNEST MONEY DEPOSIT UPTO 25.02.2022 BETWEEN 11.00 A. M. TO 4.00 P. M. Reserve Price (R. P.) **Description of the Property** Name of the Guarantor Name of the Borrowe **Amount of Secured Deb** & Contact No. for **Earnest Money** (Status of Possession) Mortgager Deposit (E. M. D. ) **Sale Details** R. P. : ₹ 51.03.000/ ₹ 45.18.620/- as per Demand Notice (Rs. Fifty One lac Three B wing, Manual rodrigues Apartmen Mrs. Shital Abhinay Thousand Only) Mrs. Shital Abhinay Gaoka SRA co-op. Housing Society Ltd. @ applicable rates till the date of Gaokar ashwant Nagar, Kalina, Santacruz (W) Bank (Mortgagor) F. M. D. : ₹ 5.11.000/-(Borrower) realization & costs, charges and Bandra Kalina Mumbai-400 055 (Rs. Five Lac Eleven Branch. Address 143. Pauline Siste Waterfield I. M/s. Sky Infrastructure 1. ₹ 2,99,77,734/- (Rs. Two Crore R. P.: ₹ 5,33,86,000/ Society, Office Admeasuring about 5500 Sq Ninety Nine Lac Seventy Seven G5, Steel yard House (Rs. Five Crore Thirty Road, Bandra (W) built-up area at Office No. 12/34 and Mumbai-400 ST Road, Masiid (E), Three Lac Eighty Six Thousand and Thirty Four only ssessment No. B-5513 (1)/235, of the Branch Head - Mr. Mumbai-400 009 as per demand notice dated M/s. Steel Yard Building situated at Mr. Jayantilal H. Shah Nishith Kumar. Mob M/s Kirtikumar Steel 18.09.2020. Final Plot No. 80 B. TPS Scheme, San (Mortgagor) No. 7738152037 2. ₹ 4,53,05,486/- (Rs. Four Crore E. M. D. : ₹ 53,39,000/-Tukaram Road, Masjid (E), Mumbai Fifty Three Lac Five Thousand Four B-1. Steel Yard House, Stee (Rs. Fifty Three lac Thirty Market, ST Road, Masjid (E) Hundred & Eighty Six Only) as per (SYMBOLIC POSSESSION) Nine Thousand only) Mumbai-400 009 R. P.: ₹ 21,84,000/-Indian Bank (Rs. Twenty One Lac Bhavander (W) Flat No. 101, 1st floor, B wing, Known Branch, Address **Eighty Four Thousand** Poonam Pallazo, situated at Survey No Shop No. 3 to 7. Vasan 238 of Village Nilemore, Nr. Yashwa ₹ **21,82,824/-** as per Demand Notice Vaibhav, 150th Road Gaurav and Sheetal Deep Complex Mr. Vikas Zalu Padamaı Mr. Vikas Zalu Padamano dated 05.05.2021 + Int. till the date Off. Virar-Nallasopara Link Road of realization & cost, charges & Thane-401 101, Tel. E. M. D. : ₹ 2,19,000/-Nallasopara West, Taluka-Vasai, Dis No. (022) 2814 2010. (Rs. Two lac Ninteen Palghar-401 203 Branch Head : Mr. (SYMBOLIC POSSESSION Thousand only) Sumit Kumar. Mob. No. 9930965888 R. P.: ₹ 12,42,000/ Flat No. 204, 2<sup>nd</sup> floor, Manda (Rs. Twelve Lac Forty ₹ 19,86,248/- as per Demand notice Apartment, Land bearing Survey No. Two Thousand Only) Mr. Premchand Pratag Mr. Premchand Pratap Singh dated 18.02.2017 + Int. till the date of , Hissa No. 6/2, 6/1B, Village-Bolinj, realization and costs, charges and Sinah (Borrower) (Mortgagor) E. M. D. : ₹ 1,25,000/-Bank Taluka Vasai, Dist. Palghar-401 209 Borivali Rs. One Lac Twenty Five (W) (PHYSICAL POSSESSION) Thousand Only) Branch, Address Mrs. Padma Shinde R. P.: ₹1,41,48,000/-(West) Borivali (Guarantor / Mortgagor) (Rs. One crore Forty Tel. No. (022) 2895 Flat No. 1202, 12th floor, AVON GALAXY. M/s. Self Reliance Flat No. 1202, 12th floor, Avon Galax 5858 / 2895 5868 ₹ 1,39,91,478/- as per demand Thousand Only) Dattapada Road, bearing S. No. 26 (Borrower) Dattapada Road, Magathane, Branch Head : Mrs. 609, C-2 Wealth Space Borivali East, Mumbai-400 066 notice dated 08.10.2020 + Int. till Nagavalli Munnagi Mrs. Madhushree C. Kalbag S No. 129 and 130, CTS No. 161, Village Skyline Oasis, Jugal Modi the date of realization and costs. Mob. No. 7738152043 E. M. D.: ₹ 14.15.000/-Magathane, Borivali East, Mumb Marg, Vidyavihar (W), (Guarantor) charges and expenses. (Rs. Fourteen Lac Fiftee (SYMBOLIC POSSESSION) Mumbai-400 086 A-603, Mary Ellen, Mhatarpada Thousand Only) Road, Amboli, Andheri West, Mumbai-400 058 R. P.: ₹ 24.10.000/ Rs. Twenty Four Lac Ten ₹ 17.48.324.00 as per Demand Rank Samruddhi Heights CHS, Ltd., S Thousand Only) lotice dated 25.05.2021 + Int. till the Mr. Sachin Bharat Dubey (W) Jogeshwar No. 63, H. No. 4A, Plot No. 1 to 6, Vill date of realization & cost, charges & Addres (Mortgagor) E. M. D. : ₹ 2,41,000/hirgaon, Badlapur (E), Thane-421 503 First Floor Heena other expenses. (Rs. Two Lac Forty One (SYMBOLIC POSSESSION) Thousand Only) hopping Sv Road, Jogeshwar R. P.: ₹19.89.000/-Flat No. 603, 6th floor, B-wing, RAJ West- 400102 Branch

Thousand Only) For downloading further details and Terms & Conditions, please visit : (i) https://www.indianbank.in, (ii) https://www.mstcecommerce.com, (iii) https://www.ibapi.in. Platform (https: www.mstcecommerce.com) for E-Auction will be provided by our E-Auction service provider M/s. MSTC Limited having its Registered Office at 225-C, A. J. C. Bose Road, Kolkata-700020

Mr. Sanjay Kumar Chande

Contact Phone & Toll Free Numbers 079-41072412 / 411/ 413 or 1800-103-5342). mportant note for the prospective bidders: (E-Auction through https:// www.mstcecommerce.com, Registration should be completed by Intending bidder on or before EMD Date and there sho be EMD balance in global wallet.) Bidder has to complete following formalities well in advance :- Step 1; Bidder / Purchaser Registration - Bidder to register on E-Auction portal (link given above) http://www.mstcecommerce.com (i.e https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/) using his Mobile Number and Email ID. Step 2; KYC Verification - Bidder to upload requisite KYC documents KYC documents shall be verified by E-Auction service provider (may take 2 working days). Step 3: Transfer of EMD amount to his Global EMD Wallet: Online / Offline transfer of fund using NEFT / Transfer

Authorized Officer, Indian Bank Note: This is also a notice to the borrower / guarantors / mortgagors of the above said loan about holding of this sale on the above mentioned date and other details.

₹ 13,18,730/- as per Demand Notice

dated 25.05.2021 + Int. till the date

of realization & cost, charges &

## कर्णावती फायनान्स लिमिटेड

दि. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अछेरकरिता स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

सीआयएन : L65910MH1984PLC034724

नोंदणीकृत कार्यालय : ७०५, पाल्म स्प्रिंग सेंटर, क्रोमाच्या वर, न्यु इन्फीनिटी मॉलजवळ, लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई ४०० ०६४. कॉर्पोरेट कार्यालय : व्रज, ५ वा मजला, प्रेसीडन्ट हॉटेलच्या समोर, भूमी प्रेसजवळ, लिमदा लेन, जामनगर – ३६१ ००१. दूर. क्र. ०२८८२६७३७५९ फॅक्स : ०२८८२६६३०४२ ईमेल : karnavatifinance@gmail.com वेबसाइट : www.karnavatifinancelimited.com

	तिमाही अखोर	तिमाही अखोर	तिमाही अखोर	नउ महिने अखोर	पए महिपे अखोर	वर्ष अखोर		
विवरण	३१.१२.२०२१	३०-०९.२०२१	39-99.2020	दि. ३१.१२.२०२१	दि. ३१.१२.२०२०	३१.०३.२०२१		
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित			अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
कार्यचलनामधून एकूण उत्पन्न	३७.६३	३३.६२	३९.०३	११८.४७	१०२.९३	१२२.४३		
कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा	(६४.१७)	(४७.५७)	(२२.२१)	(१२९.५१)	१.४१	२०.४८		
कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (करपूर्व (पश्चात) अतिविशेष व/वा अतिरिक्त बार्बीपश्चात)	(६४.१७)	(४७.५७)	२२.२१	(१२९.५१)	१.४१	२०.४८		
कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (करपश्चात, अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	(६४.१७)	(४७.५७)	२१.८५	(१२९.५१)	१.०५	१२.३५		
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	(६४.१७)	(४७.५७)	२१.८५	(१२९.५१)	૧.૦૫	१२.३५		
इक्विटी भाग भांडवल	१००५.००	१००५.००	9004.00	१००५.००	१००५.००	१००५.००		
आरक्षित (महसूल आरक्षित वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित						१२७१.१६		
प्रति शेअर उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकी)								
(चालू व खंडीत कार्यचलनाकरिता) (रु. मध्ये)								
मूळ (तिमाही अखोरकरिता वार्षिक नाही)	(0.58)	(০.४७)	0.22	(१.२९)	०.०१	0.82		
सौम्य (तिमाही अखोरकरिता वार्षिक नाही)	(0.58)	(0.8%)	0.22	(१.२९)	०.०१			
टिप: सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता	) विनियमन २०१	५ च्या विनियमन	३३ अंतर्गत बॉ	म्बे स्टॉक एक्सचेंज	(बीएसई लि.) या			

तेमाही वित्तीय अहवालााचा वरील वित्तीय अहवालाचा सारांश. तिमाही वित्तीय अहवालचा संपूर्ण प्रारूप बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वेबसाइट <u>www.bseindia.</u> <u>com</u> व सदर कंपनीची वेबसाइट <u>www.karnavatifinancelimited.com</u> वर उपलब्ध आहे

कर्णावती फायनान्स लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई दि. ११ फेब्रुवारी, २०२२ जय रमणभाई मोरझारिया डीआयएन: ००२०३३१०

# डुकॉन इन्फ्राटेक्नोलॉजीस लिमिटेड

using challan generated on E-Auction portal. Step 1 to Step 3 should be completed by bidder well in advance, on or before EMD date.

डकॉन हाउस. प्लॉट क्र. ए/४, रोड क्र. १, एमआयडीसी, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे ४०० ६०४. दूर. क्र. : ०२२–४११२२१५ ईमेल : cs@ducoinfra.co.in वेबसाइट : www.duconinfra.co.in

(48										(रक्षम रु.	ભાસાત)		
				4.8	ग्रायी					एव	<b>हित्र</b> त		
	विवरण	तिमाही अखोर ३१ डिसेंबर, २०२१	तिमाही अखोर ३० सप्टेंबर, २०२१	तिमाही अखोर ३१ डिसेंबर, २०२०	नउ महिने अखोर ३१ डिसेंबर, २०२१	नउ महिने अखोर ३१ डिसेंबर, २०२०	वर्ष अखोर ३१ डिसेंबर, २०२१	तिमाही अखोर ३१ डिसेंबर, २०२१	तिमाही अखोर ३० सप्टेंबर, २०२१	तिमाही अखोर ३१ डिसेंबर, २०२०	नउ महिने अखोर ३१ डिसेंबर, २०२१	नउ महिने अखोर ३१ डिसेंबर, २०२०	वर्ष अखोर ३१ डिसेंबर, २०२१
٤.	कार्यचलनामधून एकूण महसूल	३०१७.९३	२८०७.७७	१०२०८.९२	६३४०.३२	२४१९८.२२	३४२४९.७०	९८०३.१७	९६२५.०२	१०२०८.९२	२८८३७.५६	२४१९८.२२	३४२४९.७०
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पूर्व)	१५०.१४	२९.५०	१०४.२१	(७८.२१)	१२८.१६	५३.७२	२४६.४९	१५६.६५	१०४.२१	४१४.३७	१२८.१६	५३.७२
m·	कालावधीकरिता निञ्चळ नफा/ तोटा (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पश्चात)	१५०.१४	२९.५०	१०४.२१	(७८.२१)	१२८.१६	५३.७२	२४६.४९	१५६.६५	१०४.२१	४१४.३७	१२८.१६	५३.७२
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	१५१.१०	३१.४१	७८.१५	(७५.३३)	१०१.०२	४१.५५	२१४.६९	१४१.२२	७८.१५	२७५.८८	१०१.०२	४१.५५
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा (कर पश्चात)												
	व अन्य सर्व समावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१५१.६५	३२.५०	७७.७९	७३.६९	१००.०३	४३.७२	२१५.२४	१४२.३१	७७.७९	२७७.५२	800.03	४३.७२
ξ.	इक्विटी भाग भांडवल	२०५६.७५	१७६६.७५	१०४६.७५	२०५६.७५	१०४६.७५	१७६६.७५	२०५६.७५	१७६६.७५	१०४६.७५	२०५६.७५	१०४६.७५	१७६६.७५
૭.	आरक्षित (महसूल आरक्षित वगळता)												
	पूर्व वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित						१२८००६२						१२८००६२
८.	उत्पन्न प्रति शेअर )(रु. १/- प्रत्येकी)												
	(चालू व खंडित कार्यचलनाकरिता)												
	१. मूळ	0.00	0.02	0.00	-0.03	0.80	0.07	0.09	0.06	0.00	0.83	0.80	0.07

दि. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमहिने अछोरकरिता स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

टीप : बरील वित्तीय अहवालाचा लेखा समिती अहवाल व संचालक मंडळाची संबंधित सभा शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी, २०२२ रोजी बरील अहवालावर मंज्री देण्याकरिता आयोजित केली आहे. बरील स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल तिमाही व नउ महिने अछोर दि. ३१ डिसेंबर, २०२१ चा विस्तृत प्रारूपांचा साराश स्टॉक एक्सचेंज सह दि. १० फेब्रुवारी, २०२२ रोजी सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत दाखाल केला आहे. तिमाही व नउ महिने अखेरकरिता स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल दि. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी अखेरकरिता कंपनीची वेबसाइट www.ducomninfra.co.in व स्टॉक एक्सचेंज डुकॉन इन्फ्राटेक्नोलॉजीस लि. करिता

ठिकाण : ठाणे दि. १० फेब्रुवारी, २०२२

२. सौम्य

DUCON



माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन.

संचालक मंडळाच्याकरिता वा वतीने

डीआयएन : ०१९१४६१९ डीआयएन : ०७१४४६८४

हरिष शेट्टी

कार्यकारी संचालक व सीएफओ

अरूण गोविल

व्यवस्थापकीय संचालक

(Rs. Ninteen Lac Eighty

E. M. D.: ₹ 1,99,000/-

(Rs. One Lac Ninty Nine

-Jogeshwari Wes

(eAB) . Branch Head

9994557717)

